

Tests you can trust June 08, 2024

The Secretary, Listing Department, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, C/1 G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

(Scrip Code: THYROCARE)

Dear Sir/Madam.

The Secretary, Listing Department, **BSE Limited** Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

(Scrip Code: 539871)

Sub: Newspaper Advertisement(s)

Ref: Notice to Equity Shareholders regarding unclaimed Equity Shares due for transfer to Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to Regulation 30 & 47 of the SEBI (Enclosed copies and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper notice about transfer of unclaimed dividend that remains unclaimed for a period of seven years and transfer of corresponding equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013, published in Business Standard and Mumbai Lakshadeep on June 08, 2024.

We request you to please take the same on record.

Yours Faithfully,

For Thyrocare Technologies Limited,

Ramjee Dorai

Company Secretary and Compliance Officer

IN BRIEF

CBI files final charge sheet against Lalu Prasad, family

The Central Bureau of Investigation (CB) filed its final charge sheet on Friday in connection with land for jobs scam allegedly involving former railway minister lalu Prasad and his family members, the officials said. The final reports ubmitted by the CBI in the special court covers all the railway zones where the recruitment was made in return for lands allegedly taken by members of Lalu Prasad's family, they said. The agency has also listed as accused Lalu Prasad's wife Rabri Delv, son Tej Pratap Yadav, daughter Hema Yadav, former aide Bhola Yadav and others in the Angree Sheet thevald The Special court will Yadav, daughter Hema Yadav, tormer aloe British and others in the charge sheet, they said. The special court will consider the report on July 6, they said. Tej Pratap Yadav has been consider the factors for this first time charge sheeted for the first time.

Retail inflation for industrial workers eases to 3.8% in Apr

Retail inflation for industrial workers eased to 3.87 per cent in April compared to 4.2 per cent in March this year. Ministry of Labour and Employment has released Consumer Price Index-Industrial Workers (PI-IW) for February, March & April, 2024 on Friday. "Year-on-year (Y-o-Y) inflation for the month of March, 2024; stood at 4.2 oper cent as compared to 5.7 per cent in March, 2023, "a labour ministry statement said. According to the statement, Yo-O-Y inflation for the month of February, 2024; stood at 4.3.87 per cent as compared to 5.09 per cent in April, 2023. Y-o-Y inflation for the month of February, 2024 stood at 4.90 per cent as compared to 6.16 per cent in February, 2023.

'Tax origin not suitable to measure budgetary devolution to states'

Using the "origin of tax collection" as an indicator to decide the budgetary devolutions can further accentuate the already high levels of fiscal inequalities among the states, a recent study published in The India Forum journal says. This comes at a time when southern states have raised concerns on the issue

time when southern states have raised concerns on the issue of devolution of resources from the Union government and demanded higher devolutions than what they receive currently as they contribute more to the national pool of taxes.

"The | Collection of taxes as an indicator of budgetary fund flow is not an appropriate measure for deciding on the quantum of devolution of taxes to individual states. Use of 'collection' as an indicator of devolution can further accentuate the already high levels of fiscal inequalities between the states.

"It is also increased to attribute tax vollection as a stratumber."

"It is also incorrect to attribute tax collection to a state when tax bases are mobile, especially the direct tax bases. Payment of tax in a state does not necessarily mean that income has been generated in that state," the study titled "Transfer of Budgetary Resources to States' notes.

Moody's flags concerns over coalition challenge

Says reduced political stability might erode investor confidence

oalition government might be a good thing for India but it could slow decision making and potentially dilute making and potentially dilute some key policy initiatives of the Bharatiya Janata Party, Moody's Analytics said in its India's elec-tion review on Friday. It said that the upcoming Union Budget, due in the September quarter, could be an early indicator of policy priorities. "The BJP's greatly weakened position marks a significant shift in the political landscape. Just how well it goes at forging new

how well it goes at forging new alliances to govern effectively and steer the economy will be closely watched in the coming years," the

watched in the coming years," the review said.

Moody's Analytics said that the reduced political stability and the need for consensus building that is inherent with a coalition government, might erode investor confidence in the near term. For the next five years, if not more, Moody's said that India's growth trajectory would be determined by the effectiveness of policies implemented by the coaliticies implemented by the coalities implemented by t

icies implemented by the coali-

icies implemented by the coalition government.

"The results mean dynamics
are about to change in the
Parliament. Coalition partners
will gain influence and leverage
in policy decisions, allowing for
a more inclusive approach to gov-ernance," the agency said.

It added that the election
results sooth concerns held by
some that if the BJP won a large
enough majority, it may have pur-

some that if the BJP won a large enough majority, it may have pur-sued Constitutional changes that worked against secularism. "That said, the BJP will need to use the tools of negotiation and compromise to maintain a cohe-sive government. This will lively slow decision-making and poten-tially dilute some of the patry's key policy initiatives," the elec-tion review said.

tion review said.

The review also highlighted the market's response to the



Fiscal consolidation in medium term may get more tricky: Fitch

The country's medium-term fiscal consolidation, critical to any ratings upgrade, is likely to get more challenging as a new coalition government comes to power, an analyst at Firth Ratings said on Friday. Prime Winister Narendra Modi's Bharatlys Janata Party failed to secure a simple majority in the recently concluded. majority in the recently concluded majony in the recently concluding parliamentary elections, forcing him to depend on support from regional parties to form the government. Modi will be sworn if for a third term on Sunday. "Our expectation is that the

government in achieving its fiscal glide path, but "the coalition government could make pursuing more medium-term fiscal

announcement of results, in which the nifty 50 and the BSE Sensex, fell more than 5 per cent on the results day, in the biggest one-day retreats in four years. "They have since regained most of that ground, but markets will be a sense." will be wanting to see how the new-look government goes about addressing longstanding chal-lenges such as inflation, high unemployment, and socio-eco-

government will look to achieve the 4.5 per cent fiscal deficit arget by 2025–26, 'Jeremy Zook, director – Asia-Padific sowereigns at Fitch told Reuters in an interview. However, "beyond FY26, we have little darity on where the medium-term fiscal path will go," he said. The Central bank's record surplus transfer will help the

surplus transfer will help the

nomic disparities," Moody's
Analytics said.
"Other key areas to watch
include capital expenditure allocated to infrastructure development, manufacturing and social
services," Moody's said.
The BJP, which won 303
seats in 2019, was tipped to secure

360 to 399 of the 543 contested seats this time around. It however got 240.

DISCREPANCIES IN TECHNICAL BIDS

Govt likely to give two weeks to ACC **PLI applicants**

The central government is planning to The central government is planning to give a two-week window to the applicants of the 10 GWh tranche of the Advanced Chemistry Cell (ACC) Production Linked Incentive (PLI) scheme to submit all the necessary documents, Business Standard has learnt.

uments, Business Standard has learnt. This decision follows the discovery of discrepancies by the Ministry of Heavy Industries (MHI) in the technical bids submitted by several participants. In some technical bids, the applicants have either not provided details of their valuation or other essential project-related information.

waltation or other essential projectrelated information.

"We are planning to give two weeks'
time to submit all necessary documents
to all applicants," an official aware of the
development said, adding that if the
applicants fail to furnish the required
documents, they will be disqualified. The
discrepancy in the bids has caused the
government to miss its target of completing the bidding process within a month
of declaring the technical bidders.

On April 23, the MHI opened the
technical bids, announcing seven successful bidders — ACME Cleantech
Solutions Private Limited, Amara Raja
Advanced Cell Technologies Private
Limited, JSW Neo Energy Limited,
JSW Neo Energy Limited,
Limited, and Waaree Energies Limited.
These companies are virgin to establish a cumulative capacity of 70 GWh.
The ACCP LI Scheme is a crucial initiative aimed at bolstering domestic

tiative aimed at bolstering domestic tiative aimed at poistering uonicsur-manufacturing capabilities and reduc-ing reliance on imported advanced chemistry cells. The government's strin-gent documentation requirements high-light its commitment to a transparent

ight is commitment to a transparent and fair selection process. This tender is a crucial part of the 'National Programme on Advanced Chemistry Cell (ACC) Battery Storage,' which aims to achieve a manufacturing capacity of 50 GWh of ACC. With finan-cial backing of ₹18,100 crore approved by the Cabinet in May 2021, the pro-

Decision follows the discovery of discrepancies in the technical bids submitted by several participants In some technical bids, applicants have either not provided details of

their valuation or other essential project-related information Discrepancy in the bids has caused the government to miss its target of completing the bidding process

on April 23, the MHI opened the technical bids, announcing seven successful bidders

gramme strategically seeks to reduce dependence on imported battery tech-nologies and foster local innovation.

First round

In 2021, the government approved the ACC PLI scheme with a budgetary outlay of ₹18,100 crore to achieve a manufacturing capacity of 50 gigawatt-hours (GWh) of ACC and an additional cumulative capacity of 5 GWh for niche ACC

lative capacity of 5 GWh for niche ACC technologies. Bidders were selected in March 2022.

In the first round, Ola Electric Mobility secured 20 GWh, while Reliance New Energy Solar and Raiesh Exports each won 5 GWh.

According to the scheme, the manufacturing facility was scheduled to be commissioned within two years from the date the bidders signed the agreement with the MHI.

As these three bidders approach the

ment with the MHI.

As these three bidders approach the end of their two-year gestation period and gear up to reach production levels in the coming months, the Centre is also preparing to enhance its capacity to test these cells, as reported by Business Standard.

The MHI have not accordinated.

testing agencies to get accreditation from the National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) for testing cells produced under the ACC PLI.



(Stressed Asset Management Branch - Delhi); Unit No 603-B, Tower-B Konnectus, Bhav Bhuti Marg, Opp. New Delhi Railway Station, Ajmeri Gate Side, New Delhi-110001, Email: ubin0906069@unionbankofindia.bank

SALE NOTICE For Sale of Immovable Properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8/9 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

The notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s)/mortgagor(s)/guarantor(s) that the below described immovable property mortgaged charged to the secured creditor, the possession of which has been taken by the authorized officer of Union Bank of India (secured creditor) will be sold on "As is where is" "As is What is" and "Whatever there is" on the date mentioned below for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned borrower(s)/guarantors(s). The reserve price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder

Date and Time of Auction: 26.06.2024, 12:00 Noon to 5.00 PM (with 10 min unlimited auto extensions)

Borrower (c): M/s A Nafees Frozen Food Exports P. Ltd., Represented by its directors A) Mr. Arhum Qureshi, B) Mohd. Osama Qureshi, C) Mrs. Tamkeen Kosar

1. HNo - S. Central isne. Bergail Market, New Delh-1.100.1

2. Hassapur Biss. Sop., haper Road Diseason Discs. Characteria Delh-1.2569 (2589) 2559 (2589) 2559 (2579) 2579 (2579) 2589 (2578) 2559 (2578) 2559 (2579) 2579 (2579) 2579 (2579) 2589 (2578) 2559 (2578) 2579 (2579

Leasehold Property, Plot No. 18, Taloja M Industrial Area, MIDC Road, Taloja, Tal Panvel, District – Raligad- 410; admeasuring 5000 Sq. Mts. in the nam M/s Prestige Foods Exports. (Near Go Tyson Foods Limited)

Rs. 157,24,25,712.60/- as of 04,05,2022 physical

orregistration, login and bidding rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/lbapl/index.jsp.
or detailed terms and conditions of the sale, Please refer to the link provided in https://www.unionbankofindia.co.in/auction-property/view-auction-property.aspx
or Properties Serial No. 1, Authorised Officer Mrs. Uma Sharma, Contact No. 8950860922.
otte: Bidders are advised to register and validate their KYC on MSTC website/portal at least 2-3 days prior to auction date and EMD may be deposited 2 days before t

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given for the
information of public that, my clients,
MR. SAJEEV BHARATHAN KOILARY
and MBS. RATININ SAJEEV KOILARY
are the lawful owners of a shop No. 1
LTD., situated at Navghar Royal,
LTD., situated at Navghar Royal,
Mulmola (Fast), Mumbai - 400.081.
The Original Augreement in respect of
the said Shop executed in April 1986
between MS. WIKRAM BUILDERS, as
the Promoter therein and SHBI.
NAVINCHANDRA LALI SHAH EN
Shop Purchaser therein, has been
lostingishaced and the same is not
traceable even after dilignent search
and a Police Complaint has been
lodged with Navghar Police Station
at Police Complaint has been
lodged with Navghar Police Station
at Police Complaint has been
lodged with Navghar Police Station
at Police Complaint has been
lodged with Navghar Police Station
at Police Station
and a Police Stat lodged with Navghar Police Station or 2501/2018 under Sr. No. 112/18. All persons, Government Authorities, Bank's, Financial Institution's etc. having any claim against or to the said Shop of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, trust, agreement, share, easement or otherwise howsover or whatsoewer are required to make the same known in writing to the undersigned at her office at 202, PushKaraj Society, Navghar Road, Mulund (East), Mumbal - 400 081, within 14 days from the date hereof, falling which it will be presumed and/or demed that there are no such claims and if any, the same have been without reference to any such claims without reference to any such claims with claims with claims with claims with claims with claims with cut and the control of the cont

(DARSHANA DRAVID)

NOTICE is hereby given for the information of public that MR. BALARAMAN ASWATH MARAYANAN, MR. BALAJI BALARAMAN AND MRS JAVA BALARAMAN AND MRS JAVA SHAMAN CORD HAVE THE MARAYANAN HAVE DEAL WAS AND HAVE WISH OF THE MARAYAN HAN HAVE WISH OF THE MARAYAN HAVE WISH OF THE WISH OF

105/06/2024 under Sr. No.60856
All persons, Government Authorities,
Bank/s, Financial Institution/s etc.
having any claim against or to the
said Fait of oran ypart thereof by way
of mortgage, gift, sale, possession,
inheritance, lease, license, license, license,
tust, agreement, share, essement, or
are required to make the same
known writing to the undersigned at
her office at 202, Pushkaraj Society,
Navghar Road, Mullund (East),
Mumbai - 400 081, within 14 days
from the date herof, falling withir it
will be presumed and/or deemed that
there are no such claims and if any,

PUBLIC NOTICE

Original chain of Agreements executed between 1) Mr. Harinakshi R.Rao and Mr. M.A. Subbaraman, 2l Mr. M.A. Subbaraman and Mr. M.A. Venkateswaran in respect of the said fat are lost/misplaced and the same are not traceable even after diligent search and a Police Complaint has been lodged with the Navghar Police Station, Mulund, Mumbai on 05/06/2024 under 57. No.60836

company for obtaining license under section of Softman. More of the softman of the softman of Softman of the softman of the softman of softman of the softman of the softman of softman o

(DARSHANA DRAVID)

Santosh Ramakant Joshi Director DIN: 08016600

Thyrocare THYROCARE TECHNOLOGIES LIMITED

Tests you can trust LIMITED
CIN: LB5110MH2000PLC123882
Redg.Office: D-37/1, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai, Maharashtra, India, 400703 Tel: +91-022 3990 0000
Website: www.thyrocare.com: Famil: compliance@thyrocare.com

NOTICE FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Transfer of equity Ashares Investor Broutian and Protection Fund (IEPP) office is hereby given to those shareholders who have not claimed the final dividend sclear for financial year 2016-17, which has remained nutarised for a protect of even years, that such unclaimed dividend will be credited to the Investor Education & overview years, that such unclaimed dividend will be credited to the Investor Education & October 19, and the Investor Education and Protection Fund (EIPF) in them of the protection of year (EIPF) in them of the protection Fund Authority (Accounting, out., Transfer and Pelating Rules, 2016 as amended from time to time (IEPF Rules 5), nor around Seglember 11, 2023.

vuolit i lansleri and returund) ruises. Jo'lt as amended trom time to timer ("Left-Flues"), in one around Sepptimer 11, 2024. I addition, the corresponding equility shares in respect of which dividends have remained unclaimed by the shareholders for seven consecutive years, shall also be transferred to the IEPF Authority is per the above ruise. The shareholders have been sent to all the concerned shareholders to their last known diddiess available with the Company / Depostories and the details of such halterholders have been displayed on the website of the company and halterholders have been displayed on the website of the company and the state of the company and the state of the company and/or its Registra and Share fransfers Apen ("IEIA") is Link futtime flad Provide Limited, C 101.42 Park, LS 8 Varq., Vikroni (West), Mumbai-H00083; Email: lepid shares@ilinkintime.co.in. Consocrationing the dividend which has remained unpaid unclaimed during last seven consecutive years or more and which would be lable to be transfered to IEPF as in arms of the applicable provisions of the Act and IEPF Rules), along with the provinces of the contrained to the province of the company of the state the provinced to the state of the contrained to the provinced to the state of the contrained to the provinced to the state of the s

Please note that no claim shall lie against the Company or its RTA in respect or dividend amount and shares so transferred to the IEPF or any benefit that may accrue thereon. The shareholder can, however, claim their unchained dividend(s) and shares (s) all representations of the company of the share(s), if any already transferred to the IEPF by following the procedure stipulated in the IEPF plus.

ICSI Membership No: F2966



THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION, LIMITED REGD. OFFICE: 9, WALLACE STREET, FORT, MUMBAI 400 001, INDIA.

This Notice is published in terms of Section 124(g) of the Companies Act, 2013 (The Act²¹) read with the Investor Education and Protection Train (IEFF) Authority (Accounting, Audit, Trainsfer and Refund) Rules, 2016 (as amended from time to time) (The Rules⁻¹). The Act and Rules, amongs to ther matters, conting in provisions for trainerfor undistanted without 10FF and trainerfor of shares in respect which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to the IEFF Authority, Accordingly, the unclaimed dividend as the corresponding shares in respect of which dividend has not been claimed for a period of seven consecutive years i.e. the dividend and the corresponding shares in respect of which dividend has not been claimed for a period of seven consecutive years i.e. the dividend for FV 2016-17 & convaries shall be transferred to IEFF Authority during FV 2024-25.



न्यायालयात विशेष लोक अदालत सप्ताह

चंद्रपूर, दि.७ : सर्वोच्च जाहीर नोटीस न्यायालय . पदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्य येते की श्री. ऑलवीन रोमेर आणि श्रीमती, नॅन्स नवी दिल्ली येथे रोमेर, हे दुकान क्र. १३, सी विंग, तळ मजला, बिल्डींग नं. १२/सी, जय हनुमान को.ऑ.हौ.सो.लि., अमोठ् २९ जुलै ते ३ नगर फेज - १, जुचंद्र, नायगाव पुर्व, तालुका वसई जिल्हा पालघर - ४०१ २०८ चे संयुक्त मालक होते ऑगस्ट या गी त्यापैकी श्री. ऑलवीन रोमेर यांचे दिनांक १९ कालावधीमध्ये •६/२०१९ रोजी निधन झाले आहे आणि आता **कै** ऑलवीन रोमेर यांच्या पश्चात १)श्रीमती. नॅन्सी रोमे विशेष लोक पत्नी), २)मेलिसा टेरेसा रोमेर (मुलगी), ३)रैइस रोमेर (मलगी), ४)ॲलरेक्स रॉबीन रोमेर (मलगा) अदालत सप्ताहाचे)वारेन साविओ रोमेर (मुलगा) हे त्यांचे वार् गहेत. तरी त्यापैकी माझे अशिल **श्रीमती. नॅन्सी रोमे** आयोजन **पत्नी)** यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध स्तांतरीत करण्यासंबंधी जय हनुमान सहकारी इहिनर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे करण्यात आले आहे. सदर लोक यास अन्य वार्सदार म्हणजेच **१)मेलिसा टेरेसा रोमे** मुलगी), २)रैइसा रोमेर (मुलगी), ३)ॲलरेक्स अदालतीमध्ये जुराता, जबीन रोमेर (मुलगा), ४)वार्रेन साविओ् रोमे मुलगा) यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे. सर्वोच्च तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमर् न्यायालयात ासलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी रण्यासंबंधी मयत संभासदाचे अन्य वारसदार किंव प्रलंबित गणीटार हरकतदार यांच्याकडून हक्क मागण रकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त असलेली प्रकरणे बधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळर कब्जा गद्राण टान बक्षीस करार मत्यपत्र को तडजोडीसाठी दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के, हितसंबंध हस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेख ठेवले जाणार राव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासन ०५ आहे. चंद्रपूर वसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्य अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्व जिल्ह्यातील हतसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास र ग्रोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सद ज्या पक्षकारांची होनासंबंधीची पदील योग्य ती कार्यवाही आमर् , मशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी प्रकरणे सर्वो च्च न्यायालयात ॲड. निशिगंधा जयंत परब ात्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपव प्रलंबित मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (

प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभाग घेवू शकतात. विशेष लोक अदालतीचे फायदे : साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणार असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शूल्क परत मिळते. जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालतीम ध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर

किंवा संबंधित तालुका

साधावा, असे आवाहन

विधी सेवा समिती

यांच्याकडे संपर्क

जिल्हा विधी सेवा

प्राधिकरणचे सचिव

सुमित जोशी, यांनी

केले आहे.

SBFC

असल्यास व

ती तडजोडीने

ध्ये ठेवता येऊ

मिटावी, अशी ज्यांची

इच्छा असेल ती प्रकरणे

विशेष लोक अदालतीम

शकते. उपरोक्त लोक

अदालतीमध्ये पक्षकार

ई-लिलाव सूचना

ओरिएन्ट सिमेन्ट लिमिटेड, पत्ता: मे जियाउद्दीन डेपो, ओरिएन्ट सिमेन्त लिमिटेडजवळ, नाशिक रेल यार्ड, महाराष्ट्र-४२२१०१ यांच्या मालकीचे ओले खराब झालेले ४०५० सिमेन्ट बॅगांकरिता प्रती **बॅग आधाराव** जसे आहे जेथे आहे या तत्त्वावर सक्तपणे विल्हेवा करण्याकरिता इच्छुक खरेदीदारांकडून ई-लिलाव नमुना मागविण्यात येत आहेत. निरीक्षणासाठी संपर्क श्री. हरप्रीत सिंग, मोबा.:(+९१-८१७८६२४९९४). निरीक्षण व इरठे जमा करण्यार्च अंतिम तारीख: १२.०६.२०२४. ई-लिलाव १३.०६.२०२४ रोजी होईल.

ई-लिलाव नमुनाकरिता संपर्क: श्री. हरप्रीत सिंग

बिड२विन प्रायव्हेट लिमिटेड (लिलावकर्ते)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at larg by our client, Sameer Makbul Naikwadi, i espect of Flat No. 302, on the Third Floor, i the Building known as Sai Palace & Society known as Darul Saqlain Co. Op. Hsg. Soc Ltd., Situated at Naya Nagar, Mira Road (E) Dist: Thane - 401107, (hereinafter referred a the said Flat). The said Flat was purchase by Mr. Makbul Ibrahim Naikwadi from Mi Abdul Vahid Patel by registered agreemer for sale dated 08/12/2010 under Doc. No TNN-7-10071-2010dated-09/12/2010. Whereas Late Mr. Makbul Ibrahim Naikwa

expired on 23/03/2023, leaving behind him) Rehana Magbool Naikwadi (Wife)) Irfan Makbul Naikwadi (Son) Javed Makbul Naikwadi (Son) & 4) Sameer Makbul Naikwadi (son) as hi

surviving legal heirs.

Whereas the heirs 1) Rehana Maqbo Naikwadi (Wife) 2) Irfan Makhul Naikwad **(Son)** 3) **Javed Makbul Naikwadi (Son)** hav decided to release and relinquish their righ title and interest in respect of the said Flat i ayour of Sameer Makbul Naikwadi.

Our client, through this Publication, hereb called upon the public enlarge that If an person having any claims or right, title, interes n respect of the said Flat and/or shares or an part or portion thereof by way of inheritance share, sale, purchase, mortgage, lease, lier license, gift, attachment, or, encumbrance howsoever or otherwise shall lodge the espective claims at our office having addres as mentioned below within 15 (Fifteen) day from the date of publication of this notice failing which the claims, if any, of such perso shall be treated as waived and/or abandone

ठिकाण - मुंबई

(Rs. In LAKH

ending

5.50

3.46

131.00

85.99

0.26

0.26

(Nina Ranka)

Previous Previou

Year

quarter

ending

9.68

6.48

6.48

4.48

131.00

85.99

0.34

For RAPID INVESTMENTS LTD

ॲड. डॉ. सुर्यकांत एस. भोसले

0.34

and not binding on our client. Rajendra Singh Rajpurohit Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient CHS Ltd Near Asmita Club, Mira Road (E)

stments.co.in; Email: rapidinvestor@gmail.com; Mob.: 9322687149

47.66

7.61

7.61

8.10

131.00

106.36

0.62

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the

जाहीर नोटीस

मेलवीन गिल्बर्ट डिसोझा यांनी खालील मिळकत गहाण ठेवून पिरामल कॅपिटल

आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज स्विधेचा लाभ घेतलेला आहे.

मिळकतीचे वर्णन

सदनिका क्रमांक ४०३. चौदा मजला. ए विंग, रामदेव पार्क को ऑप हौ

सो लि., मौजे जूचंद्र, नायगाव (पु) ठाणे ४०१२०९

१. मूळ भाग प्रमाणपत्र क्रमांक १७ - (Share Ceritificate No.17)

लिमिटेड यांनी दिनांक २८/०५/२०२४ रोजी, तक्रार क्रमांक ५७७८८-२०२४,

कसल्याही प्रकारे हक्क, ताबा, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व

इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन

१४ दिवसांच्या आत ते कागदपत्र माझे **ऑफिस ३०१, तिसरा मजला**,

मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी

ठाणे (पश्चिम), पिन ४०० ६०२ येथे सुपूर्त/जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून १४ दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या

मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

एम. एच. बी. कॉलनी, पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे.

सदर मिळकतीचे मूळ दस्त गहाळ झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत:-

तसेच पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड ह्यांच्याकडून

तसेच सदर प्रकाराबाबत पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स

सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर व त्यांच्या दस्तांवर कोणाचाही

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल

websites of the Stock Exchange(s) and on the companies website: www.rapidinves

Quarter | Current

Year

ending

194.52

24.98

24.98

20.375

20.375

131.00

106.36

1.56 1.56

|31-03-2024|31-03-2024|31-03-2023|31,03,2023

RAPID INVESTMENTS LIMITED

CIN:L65990MH1978PLC020387 Regd. Office: 107, Turf Estate, Off. Dr. E Moses Road, Shakti Mill Lane, Mahalaxmi-400011

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Particulars

Total income from operations (net)

Equity Share Capital

Diluted:

Net Profit / (Loss) for the period (before Tax

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax (

(after Exceptional and/or Extraordinary items)

after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit / (Loss) for the period (after ax) and Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve) as show

in the Audited Balance Sheet of the previous year

Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) -

मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :-

Exceptional and/or Extraordinary items)

LOST / MISPLACED ORIGINAL SALE AGREEMENT

Notice is hereby given that my client Mr. Manish Hiralal Vora, Mr.Rajesh Hiralal Vora, Mrs. Sangeeta Rajesh Vora and Mrs. Nipa Manish Vora Lost/misplaced original three Sales Agreement dated 21/05/2024 having address Flat No. 41 and 42, Savani CHS Ltd., M.G. Road, Rajawadi Naka, Ghatkopar (East), Mumbai - 400077.

1) Original Sale Agreement between M/S New India Construction and Hundraj Family Trust.

2) Original Sale agreement between Hundrai Family Trust and Shri Manoi Shah for Flat No.41, share certificate details: No. 41 holding share 201 to 205 Original Sale Agreement between M/s New India Construction and Hundraj Thadomal Takchandani for Flat No. 42, share certificate details: No 42,

holding share 206 to 210 as per legal provision lodged the report at PantNaga Police Station Ghatkopar dated 23/05/2024 lost report No.0901/2024.

f anyone found kindly inform to Adv. Sanjeev Agawane address: B/29, Ashish, 2nd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (W)

Mumbai-400053, Mobile No. 9820826048 Email ID: sanieevagawane@gmail.com

Date: 08/06/2024 Place: Mumba

जाहीर नोटीस या नोटीसद्वारे आम जनतेस माझे अशिल असे कळवत आहे की **श्री. दोड्डया एस. रोट्टी** हे **फ्लॅट** क्रमांक. बी १५/३ चे कायदेशीर मालक होते जे "द बेस्ट सन्मान को-ऑप, हौसिंग सोसायर्ट लेमिटेड" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या, तळ मजल्यावरील, ४८५ चौ. फूट चटई क्षेत्र आहे, जो मुंबई उपनगर, बी-२०/३, बेस्ट नगर ॥, गोरेगांव (पश्चिम), मुंबई – ४००१०४.. च्य नोंदणी जिल्ह्यातील सी.टी.एस क्रमांक. २१, येथे स्थित हाउसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये आहे. सदर **श्री. दोड्डया एस. शेट्टी** ह्यांना "द बेस्ट सन्मान को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड" ह्यांर्न शेअर सर्टिफिकेट क्रमांक. ८३ जे ५ पूर्ण भरलेले प्रत्येकी ५०/- शेअरस् ४११ ते ४१५ मधील

विशिष्ट संख्या (दोन्ही समावेशी) त्यांच्या नावे जारी केले होते. तसेच **श्री. दोड्डया एस. शेट्टी** यांचा २५ फेब्रुवरी, २०१५ रोजी कर्नाटक मध्ये मृत्यू झाला आणि त्यांना श्रीमती. विमला दोड्डया शेट्टी (पत्नी), श्रीमती. श्यामला सतीश शेट्टी (मुलगी), श्री. भास्कर दोड्डया शेट्टी (मुलगा) आणि श्री. हरिप्रसाद दोड्डया शेट्टी (मुलगा) असे कायदेशीर

वारस आहेत. तसेच माझे अशिल असे कळवत आहे की **श्रीमती. विमला दोड्डया शेट्टी, श्रीमती. श्यामल**ा **सतीश शेट्टी आणि श्री. हरिप्रसाद दोड्डया शेट्टी** ह्यांनी हककसोड पत्र दिनांक २९ ऑक्टोबर, २०२१ च्या रेजि. क्रमांक, बरल-४/१४४३०/२०२१ दिनांक २९/१०/२०२१ यांनी त्या फ्लॅटमधील त्यांचे संबंधित समभाग **श्री. भास्कर दोड्डया शेट्टी** ह्यांच्या नावे सोडले आणि तसेच **श्री. भास्कर दोड़ुया शेट्टी** पूर्ण आणि कायदेशीर मालक बनलें.

सदर **फ्लॅट क्रमांक. बी१५/३,** किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, करार बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण, बोजा, देंखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताहीं दावा/स्वारस्य असल्यास त्यांना य नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत मला खालील नमूद पत्यावर त्यासंबंधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासन सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेंला आहे असे समजण्यात येईल.

एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन ऑफिस च्या समोर गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४ दिनांक: ०८/०६/२०२४

SURYODAY

सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड

सीआयाप्त : L65923MH2008PLC261472 नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यात्तव : ११०९, शारदा टेरस, प्लॉट ६५, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४, दूष्ध्वनी क्रमांक : + ९१ २२ ४१८५ ६७०० थ्यळ : <u>www.suryodaybank.com</u> ईमेल आयडी : <u>company.secretary@suryodaybank.com</u>

पोस्टल बॅलेटची सूचना आणि दूरस्थ ई-मतदान माहिती

याद्वारे सुचित कप्ण्यात येते की कंपनी कायदा २०१३ ("कायदा") चे कलम १०८ आणि ११० आणि लागू असलेल्य अन्य तरतुदी तसेच त्यात करण्यात आलेल्या सुधारणा तसेच त्यासह वाचा कंपनीज (मेंनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) निया २०१४ चा नियम २० आणि २२, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिकायमंद्रम्, नियम २०१५ चा नियम ४४ ("सेवी लिस्टिंग रेयुलेगस्म") तसेच सामान्य समेरांदर्गात वारी करण्यात आलेटे सेक्रेटरिअल स्टॅंडर्स्स (एसएस-२) चे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केले आहेत, आणि त्यात करण्यात आलेल्या वैधानिक सुधारणा, स्यष्टीकरणे किंवा रि एन ऍक्टमॅट्स, तसेच कॉपिरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए"), भारत सरकार यांनी सर्वसाधारण सभा/पोस्टल बॅलेट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेण्याच्या संदर्भात ("दूरस्थ **ई-मतदान**") दिलेट दिशानिर्देश जे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक ("जीसी") क्रमांक १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांकीत १५ जून २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ३३/२०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ३९/२०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांकीत २३ जून २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक ०३/२०२२ दिनांकीत ०५ मे २०२२, सामान्य परिपत्रक क्रमांक ११/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२, आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ आणि अन्य संबंधित परिपत्रके जी एमसीए ("**एमसीए परिपत्रके**") यांनी जारी केली आहेत (यापुढे ज्यांचा उद्घेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) आणि सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचे परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकीत १३ : २०२२, परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी -२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी -पीओडी -२/पी/सीआयआर/२०२३/ १६७ दिनांकीत१५ ऑक्टोबर २०२३ आणि लागू असलेले अन्य कायदे, नियम आणि अधिनियम, परिपत्रके तसेच अधिसूचना यांच्य अनुसार पोस्टल बॅलेट सूचना दिनांकीत ०५ जून २०२४ ई-मेलच्या माध्यमातून बैंकच्या अशा सर्व सभासदांना निर्मित करण्याची प्रक्रिया दिनाक ०७ जून २०२४ रोजी पूर्ण करण्यात आली आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील बैंक किंवा बेंकेच रोकस्टार आणि शेअर ट्रान्कर एउंद्रस ("अमद्रीए") मोम केफिन टेक्नॉलॉजी लिमिटड पाय्याची ओळख केफिन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड) ("केफिन किंवा केफिनटेक") किंवा डिपॉझिटरी/डिपॉझिटरी पार्टीसिप्टस यांच्याकडे कारका टबनालाजा आयन्द्रः (लाग्टर्ड) (कार्यका वाकारकारकार) किया ।डिशाझ्टरा,।डिशाझ्टरा पाटासपट्स वाज्याकड मेरिणीकुन आहेत तसेच ज्या समामदांची नावे डिशोझटरीज यांनी तयार केलेल्या समामद नाँट पुस्तिकत तसेच लागार्थी मालकांच्या यादीत **शुक्रवार, दिनांक ३१ मे २०२४ (''कट ऑफ तारीख'')** रोजी नोंदणीकृत आहेत, आणि ही सूचन बालील प्रस्ताव पोस्टल बॅलेट पद्धतीने दरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातन घेऊन (दरस्थ ई-मतदान) संमत करा

सद्मात आह.						
अ.क्र.	विशेष प्रस्तावाचा तपशील	प्रस्तावाचा प्रकार				
	श्री. दीपक कुमार शर्मा (डीआयएन क्रमांक : १०५७५४०२) यांची बैंकेचे स्वतंत्र संचालक म्हणन नियक्ती काण्याम मान्यता रेणे	विशेष				

एमसीए परिपत्रकाच्या अनुसार पोस्टल बॅलेट सूचनेची प्रत्यक्ष प्रत (**''सूचना''/'पोस्टल बॅलेट सूचना')** आणि अन्य अर्ज प्रत्यक्ष पाठविण्याची आवश्यकता निलंबित काण्यात आली आहे. आणि त्याच्या अनुसार पोस्टल बॅलेट सूचनेची प्रत्यक्ष प्रत, पोस्टल बॅलेट अर्ज आणि प्रीपेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलप सभासदांना पाठविण्यात आलेले नाहीत. तसेच एमसीए रिपत्रकाच्या अनुमार असा मुला देण्यात आला आहे की. प्रस्तावना सुधामदांची महमूनी किंवा असहमती केवल दरस्थ अंतपत्रकाच्या अनुसार असा श्रष्टा एत्यात आला आह का, प्रस्तावना समावताचा तहस्ता क्रिका असहस्ता क्वळ दूरूर्ट ई-मदान पद्धति प्रेचात याची. आपल्या सर्व समासदाना ई-मतदान प्रिचा उपलच्च करून पृथासाठी कंपनीने केटिन्टर्ट्य यांची सेवा घेतली आहे. समासद खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या तारखेला, केफिनटेक यांचे व्यासपीठ वापरू-दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. या कालावधीत सभासद EVEN क्रमांक ८०४५ निवडन इलेक्टॉनिक

गेस्टल बॅलेट सूचनेची प्रत बॅंकेचे संकेतस्थळ <u>https://www.suryodaybank.com,</u> स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थ० हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ (<u>https://www.bseindia.com</u>) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ (https://www.nseindia.com) येथे तसेच सेवा पुरवठादार म्हणजेच केफिन यांचे संकेतस्थळ (<u>https://evoting.kfintech.com</u>) येथे संबंधित परिपत्रकाच्या अनुसार

कायद्याच्या अनुसार तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार पोस्टल बॅलेट प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी दरस्थ ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्य इन्साधान प्राक्ष्य चाच ज्ञााच चार्यका बढ़ाता चयाचा चाचा चाचा का सरणाताठा छात्रमा जावकारा च्लूंग कप्ताच्य संचालक मंडकारी की, तुषार श्रीमती, प्रीवरिक्ता कंपनी संक्रेटरी (एफसीएस क्रमांक २६९० आणि सी. पी. क्रमांक २९९०) मुंबई, त्यांच्या अनुपस्थितीत श्रीमती नंदिनी पारीख, ग्रीवर्टिसंग कंपनी संक्रेटरी (एफसीएस क्रमांक ६२४० आणि सी पी क्रमांक

(७६०) यांची नियक्ती केली आहे. सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की

१) सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व विषयांवर केवळ दूरस्थ इ मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात येणार आहे

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्या करिता कट ऑफ तारीख शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ निर्धारित करण्यात आली आहे.

दूरस्थ ई-मतदान कालावधीला रविवार, दिनांक ०९ जून २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) प्रारंभ करण्यात थेईल आणि ही प्रक्रिया सोमवार, दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) संपुष्टात येईल. वरील प्रमाणे नमूट करण्यात आलेली तारीख आणि वेळेनंतर ई-मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही आणि त्या नंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप मतदानासाठी केफिनटेक यांच्याकडून बंद

सोमवार, दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता दुरस्थ ई-मतदान प्रारूप मतदानासाठी ब्लॉक करण्यात येईल आणि कोणत्याही सभासदाला त्यानंतर मतदान करण्याची अनुमती असणार नाही.

अशी व्यक्ती जिचे नाव डिपॉझिटरीज म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''**एनएसडीएल**'') आणि सेंट्रल अशा व्यक्ती जिन नाव डिपापिडरराज म्हणजन नशनला सक्सुराटाज डिपाप्रिटरा लिपापट ६ एन्एम्स्डाएन । आण सहूल हिपाप्रिटरी महिस्सित (इडिया) लिपिडेट ("मेडिप्रिएस")' यांनी नावण केलेल्या ममासद नांद पुरिकेश / लाभार्यी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, दिनांक ३१ मे २०२४ रोजी नोंदणीकृत असेल तर केवळ अशी व्यक्ती दुरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असेल

एखाद्या सभासदाने एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करता येणार नाही किंवा पुन्हा मतदान करता येणा

सभासदाचे मताधिकार हे सभासदाच्या नावे नोंदणीकत असलेल्या समभागास, प्रति समभाग एक मत याप्रमाणे असतील समामदाचे मताधिकार है कर ऑफ तारीख महण्येच **शुक्रवात, दिनांक ३१ में २०१४** रोजी समामदांके उपलब्ध असलेल्या इकिटी समामागंच्या पेड अप मूल्यावर निर्धारित करण्यात वेतील आणि ते बॅकिंग अधिनियम कायदा १९४५

च्या तरतृदींना आणि त्यातील सुधारणांना अधीन असेल. कट ऑफ तारीख रोजी जी व्यक्ती कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत/प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेच्य माध्यमातून मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील पोस्टल बॅलेट सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे जी सूचना बँक नाजनामु भारतम् अस्ति स्वाचना प्रक्रायना परिवार नास्य राट पूर्वेचना स्वाचनार व्याचना कार्याता स्वाचना स्वाचना स् स्टकि एक्स्वेज आणि केफिनटेक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सेबी मास्टर परिपत्रक दिनांकीत १९ वृद्ध २०२३ च्या अनुसार व्यक्तिगत् सभासद् ज्याच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत ते ई-मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी केफिनटेक यांच्याकडे पुन्हा नोंदणी न करता केफिनटेक यांच्या ई-मतदान पेजकरिता थेट डिपॉझिटरी यांच्याकडे किंवा त्यांच्या डिमॅट खात्याच्या माध्यमातून नोंद्णी करू शकतात. या संदेभात प्रक्रियेचा सविस्तर तपशील पोस्टल बॅलेट सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे; कृपया पोस्टल बॅलेट सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सूचनांचा संदर्भ या संदर्भार

डलेक्टॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास सभास राज्यान पार्चा प्राचान कर्याचा होगा चार्चा आक्रांच्या व्याचा चार्चा प्राचान कर्याचा व्याचा अत्र उत्तराचार प्रस https://evoting.kfintech.com (कॅफिनटेक बांचे संकेतस्वळ) थेथे डाउनलोड विभागात उत्तराच्या असलेले हेंप आणि फ्रिकेंटली आस्वड केश्वन्स तसेच ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा श्री उमेश पांडे, वरिष्ट व्यवस्थापक (यनिट : सर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड) केफिनटेक, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्रमांक ३१- ३२ जनस्वात पुरात है अपने स्त्रात किया है जिस के अपने किया है किया है किया है जिस के अपने किया है जिस के अपने किया गांचीबोबती, फिनात्रिअल डिस्ट्रिकट, नानक्रमपुत, सेरीतिगमपुत्री, हैदराबाद, रार्ग्हें, तेलगण ५०० ३४ बाळ्याशी किंवा ई-मेलच्या माध्यमातृन einward.riskfintech.com येथे किंवा केफिनटेक यांचा टोलफ्री क्रमांक १८००-३०९- ४००१ येथे पुढ़ील स्पष्टीकरणासाठी संपर्क साधू शकतात किंवा बैंकेचे कंपनी सेक्रेटरी यांच्याशी नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयात किंवा इ मेल तपशील : company.secretary@suryodaybank.com येथे संपर्क साधू

११) ई-मेल तपशील नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया

स्थळ : नवी मुंबई

दिनांक : ०७ जून, २०२४

ज्या सभासदांकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या ई-मेल तपशिलार्च नोंदणी / अख्यावतीकरण संबंधित डिपांडिस्टी पार्टीसिमंद्रस (डीपी) यांच्याकडे करून घ्यावेत. ज्या समासदांकडे सममाण प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल तपशील, बैंक खाते तपशील आदी अद्यावत केलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी फॉर्म क्रमांक आयएसआर - १ योग्य रित्या भरून संबंधित प्रपत्रांच्या सह आरटीए किंवा बँक यांना सादर करावा. त्याचा तपशील बँकेचे संकेतस्थळ https://www.suryodaybank.com/-vailing <u>-investor</u> येथे देण्यात आला आहे.

छाननी अधिकारी है ई-मतदान कालावधी संपुष्टात आल्यानंतर देण्यात आलेली मते अन ब्लॉक करतील आणि त्यावेळी दोन साक्षीदार उपस्थित असतील जे बैंकेचे कर्मचारी नसतील आणि छाननी अधिकारी, प्रस्तावाच्या बाजूने झालेले मतदान तसेच विरोधात झालेले मतदान यांच्या संदर्भात एकत्रित छाननी अहवाल तयार करतील, मतांच्या वैधतेच्या संदर्भात छानर्न अधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल, आणि छाननी अधिकारी सदरील अहवाल अध्यक्ष यांना किंवा त्यांनी निवृक्त केलेल्या अन्य व्यक्तीला सुपूर्द करतील.

१३) सूचनेत नमूद करण्यात आलेले प्रस्ताव आवश्यक त्या बहुमताने संमत झाल्यास हे ई-मतदानासाठी निर्धारित करण्यात आलेली अंतिम तारीख म्हणजेच **सोमचार, दिनांक ०८ जुलै २०२४** रोजी संमत झाले असे समजण्यात येईल आणि ते सभासदांच्या सर्वसाधारण सभेत संमत झाल्याप्रमाणे असतील.

ई-मतदानाचे निकाल विहित कालावधीत जाहीर करण्यात येतील आणि सदरील निकाल छाननी अधिकारी यां अहवालासह बँकेचे संकेतस्थळ https://www.suryodaybank.com येथे तसेच रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फ एजंट म्हणजेच केफिनटेक यांचे संकेतस्यळ <u>https://evoling.kfintech.com</u> थेथे प्रकाशित करण्यात येतील तसेच ते स्टॉक एक्सचेंच त्रिये धेकेचे समभाग सृचिवद्ध आहेत म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे सकेतस्यळ <u>www.bseindia.</u> com येथे आणि उत्तमल स्टॉक एक्सचेंच ऑफ इंडिया लिमिटेड यांचे सकेतस्यळ <u>www.nseindia.com</u> थेथे ई-मृतदान कालावधी संपुष्टात आल्यानंतर कामकाजाच्या दोन (?) दिवसांत प्रकाशित करण्यात येतील आणि ते बैंकेच्या नोंदणीकृत कार्यालयात तसेच कॉर्पोरेट कार्यालयात सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येतील.

सर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांच्या करित कृष्ण कांत चतुर्वेदी कंपनी सेकेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार

PUBLIC NOTICE

Notice hereby given to the public at larg hat my clients Mrs. SAVITRI VASAN SONAWANE Mr DEVENDRA VASAN SONAWANE, and Mr. NAGENDRA VASAN SONAWANE, are heirs of Late Mr. VASAN' KRISHNAJI SONAWANE. Mrs. SAVITF /ASANT SONAWANE and her husband Lat Mr. VASANT KRISHNAJI SONAWANE, wer the joint owners of Flat bearing Flat No. 203 New Shree Pooja Sudarshan CHS Ltd, Shre Avenue Complex, Shree SudarshanBldo Hatkesh, Mira Road, (E), Dist. Thane-40110 Mr. VASANT KRISHNAJI SONAWANE, die on 15/03/2016 at Mira Road, leaving behind my clients, as his only heirs and legaepresentatives.

That my clients are making an application the Society New Shree Pooia Sudarsha CHS Ltd, for the transfer of 50% shares and terests of the deceased in the capita Property of the Society, in the names of both he sons. Mrs. SAVITRI VASAN SONAWANE has given her No Objections: he society for transfer for the shares. M clients are also applying for mortgage loan t the Bank/Financial Institution, on the said fla

This Notice is hereby given, inviting an laims/ objections from other heirs, if any, of aimant/s, for the transfer of 50% shares an terest of the deceased member in th apital/property of the Society in the names Mr. Devendra Vasant Sonawane and M Nagendra Vasant Sonawane and fo mortgage loan, within a period of 14 days from the publication of this notice. If n claims, objections are received within th stipulated time, the society shall be free t ransfer the shares and interest of th deceased in the names of his legal heirs ar will be free to avail mortgage loan.

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (E) Γhane 401107. Date 08/06/202

जाहीर नोटीस

करण्यात येते की स्वास्तीक को. ऑप. हौसिं सोसायटी लिमिटेड या संस्थेचे सभासद **श्री** ओमकार मनोहर पेडणेकर हे सदनीका ब्र ७, दुसरा मजला, स्वास्तीक को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, मागाठाणे, जय महारा नगर रोड क्रं.**१** बोरीवली (पुर्व) मुंबई-४०००६६ जी न.भू.क्र.१८१-सी गाव ागाठाणे तालुका बोरीवली नोंदणीकृत जि व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगरे, सदनीकेचे मालक असून त्यांनी सदर सदनीव विकण्याचे ठरवीले आहे.

तमाम लोकांना या नोटीसीद्रारे जाही

ते कळवीतात की दिनांक ३०/०५/१९८५ रोजी निष्पादीत केलेला मे. स्वास्तीव डेव्हलपर्स व श्रीमती मिना ईश्चर मिस्त्री यांचेमधील) करारनामा देखील हरवीला आहे त्यानुसार त्यांनी सबंधीत पोलीस ठाणे हरवील्याची तक्रार क्रं. ६०४५९- २०२४ दिनांक ०४/०६/२०२४ रोजी नोंदवीले आहे व मला सदर नोटीस प्रसिद्ध करण्य सांगीतले आहे

सदर सदनीकेचे कोणाही व्यक्तीकडे विरु कब्जाने, वाटणी, गहाण, विक्री, देणगं लीज, चार्ज , ट्रस्ट , लायसन्स, पोटगी, इजम् अथवा इतर कोणत्याही प्रकारचे हक असल्यास निम्नस्वाक्षरीकरांस त्यांच्या त्याव सदर नोटीस जाहीर झाल्यापासून **पंध**र दिवसांचे आत कागदपत्रे/पुराव्यासह लेखं कळवावे सादर करावे. तसे न केल्यास सट सदनीका मधील अशा प्रकार चे हक्क विचारा न घेता व इतर एखादा हक्क असल्यास रद्दबातल झाला आहे किंवा असल्य जाणीपूर्वक सोडून दिला आहे असे समज् आमचे अशिल सेंदर सदनीकेचा व्यवहार पु करतील मागाहनन कोणाचीही कसली तक्रार चालणार नाही

सही श्री.जा.सं. भातखंडे वकील उच्च न्यायालय १, कोट्सींग चाळ, रॉयल गार्डन बिल्डींग शेजारी कस्तुरबा छेद मार्ग, क्र.२ बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६ दिनांकः ०८/०६/२०२४

रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल श्री उमेश शिवजोर यादव यांना खालील मिळकत मानभावती शिवजोर यादव आणि दिनेश शिवजोर यादव यांच्याकडून दि २६/०३/२०२४ रोजी दस्त क्रमांक वसइ-३-५९९४-२०२४ हक्क सोड पत्र द्वारे मिळाली आहे आणि ती मिळकत गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा तात ठेतला आहे. पिळकतीचे तर्गान गरीलगणाो

प्रस्ताव ठवला आहे. मिळकताच वर्णन पुढालप्रमाण आहे :-				
गावाचे नाव	मिळकतीचे वर्णन	क्षेत्रफळ		
मौजे-आचोळे,	सदनिका क्र. ३०४, तिसरा मजल्यावर, सी विंग,	४८२		
तालुका-वसई	इमारतीचे नाव एव्हरशाईन जस्मिन, एव्हरशाईन	चौरस फूट		
आणि जिल्हा	जस्मिन को ऑप हौसिंग सो लि. प्रकल्पाचे नाव	बांधीव		
पालघर	एव्हरशाईन सिटी अवेन्यू फेस २, क्लस्टर ८,			
	सर्वे क्रमांक २५४ (प)			

तसेच पूर्वी गिरीश महादेव देऊळकर यांनी वरील मिळकत दि. १५/१२/२०१० दस्त क्रमांक वसइ ३-१९५३७-२०१० द्वारे शिवजोर चिल्लर यादव यांना विकली.

तसेच श्री. शिवजोर चिल्लर यादव यांचे १५/०२/२०२४ रोजी निधन झाले व मानभावती शिवजोर यादव (बायको), उमेश शिवजोर यादव (मुलगा) आणि दिनेश शिवजोर यादव (मुलगा) हे शिवजोर चिल्लर यादव यांचे वारसदार आहेत.

सदर वर उह्रेख केलेल्या सदनिकेवर वर नमूद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत या दरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदपत्र माझे ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन ४०० ६०२ येथे सुपूर्त/जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

ॲड. डॉ. सुर्यकांत एस. भोसले

Thyrocare THYROCARE TECHNOLOGIES LIMITED

नोंदणीकृत कार्यालयः डी-३७/१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, तुर्भे, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत-४००७०३. दुर.: +९१-०२२-३०९०००००, वेबसाईट:www.thyrocare.com, ई-मेल:complaince@thyrocare.com

कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता सूचना

गुंतवणुकदार प्रशिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये समभागांचे हस्तांतर ज्या भागधारकांनी वित्तीय वर्ष २०१६-१७ करिता घोषित अंतिम लाभांशावर दावा केलेले नाही जे मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता अद्यापी दावा प्रलंबित आहेत, अशा सर्व भागधारकांना मूचना देण्यात येत आहे की, त्यांचे दावा न केलेले लाभांश कंपनी कायदा २०१३ च्या कलम . २४(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, स्तांतरण आणि परतावा) अधिनियम, २०१६, वेळेवेळी सुधारित (यापुढे आयईपीएफ म्हणून

निधी (आयईपीएफ) मध्ये जमा केले जाईल. या व्यतिरिक्त अशा लाभांशा संदर्भातील संबंधित समभाग जे मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता भागधारकांकडून दावा केलेले नाही ते सुद्धा उपरोक्त नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर केले जातील.

संदर्भित) नुसार दिनांक **११ सप्टेंबर, २०२**४ रोजी किंवा त्यापुर्वी गुंतवणूक शिक्षण व संरक्षण

अशा सर्व संबंधित भागधारकांना कंपनीकडे/ठेवीदाराकडे उपलब्ध त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर वैयक्तिक सूचना पाठविल्या आहेत आणि अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील कंपनीच्या <u>(https:/</u> /investor.thyrocare.com/unclaimed-dividend) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सर्व संबंधित भागधारकांना सल्ला आहे की, त्यांनी त्यांचे सर्व दावा कंपनी किंवा त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१. २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, ईमेल: iepf.shares@linkintime.co.in, संपर्कः ०२२-३०९००००० येथे दिनांक ११ सप्टेंबर, हस्तांतर करण्यास पात्र असलेले मागील ७ सलग वर्षे किंवा अधिक काला दरम्यान देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांशाकरिता निश्चित तारीख) तसेच सदर भागधारकाच्या नावे नोंद असलेले[.] संबंधित समभाग आणि असे देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांशाबाबत सादर

कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतर केलेले लाभांश रक्कम व शेअर्सबाबत आणि ् त्यातून मिळणाऱ्या सर्व लाभांबाबत कंपनी किंवा आरटीएवर कोणताही दावा सांगता येणार नाही. आयईपीएफ नियमात विहित प्रक्रियेचे पालन करुन यापुर्वीच आयईपीएफकडे हस्तांतर केलेले दावा । केलेले लाभांश व शेअर्सवर त्यांना पुन्हा दावा करता येईल.

याबाबत भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया आमचे आरटीए मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना वर नमुद केलेल्या पत्त्यावर संपर्क करावा.

थायरोकेअर टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरिता सही/-

रामजी दोराई

ठिकाणः मुंबई दिनांकः ०७.०६.२०२४

कंपनी सचिव, सक्षम अधिकारी व क्षेत्रिय अधिकारी आयसीएसआय सदस्यत्व क्र.एफ२९६६

विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय, द्धारा : : धारावी सहकारी पतपेढी मर्यादित, २/१८, गुलमहमद चाळ, संत कक्कया मार्ग, धारावी, मुंबई - ४०००१७.

नियम १०७ पोट नियम $[११(\Xi)(१)]$

स्थावर मालमत्तेचा ताबा घेणेबाबतची नोटीस

न्याअर्थी खाली सही केलेला विशेष वसली अधिकारी धनको **धारावी सहकारी पतपेढी मर्यादित, (**महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६**०** चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असुन खालील प्रमाणे मागणीची नोटीस ऋणको यांना दिली . अवार्ड /वसुली दाखल्यानुसार मागणी नोटीस देऊन व जप्तीपूर्वीची अंतिम नोटीस देवून . नोटीसीमध्ये नमुद केलेली रक्कम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको यांनी रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे

अ.	कर्जदाराचे नाव	मागणी नोटीस दिनांक	वसुली दाखला/अवार्डक्रमांक	दिनाकापर्यत	वसुलपाञ रक्कम
क्र .			व दिनांक	येणे बाकी	रूपये
१	श्री . ॲन्थोनी विजय नाडार	०८/०८/२०२३	३७४८ दि .१४/0७/२०२३	३१/०८/२०२३	३२,१०,९३०/-
?	मुत्तुमणी माडास्वामी नाडार	३०/१२/२०२२	६९२१ दि .२५/११/२०२२	३१/0८/२०२३	१०,४५,४००/-
ş	श्री . एम सुमनकांत मनी	३०/१२/२०२२	६९०९ वि.२५/११/२०२२	३१/0८/२०२३	१२,३२,७२५ /-
٧	श्री . आंनद रघुरामन नाडार	३०/१२/२०२२	६९१६ वि २५ /११ /२०२२	04/१२/२0२३	१०,३५,३५०/-
ч	श्रीम . पुगलकणी सुरेश नाडार	₹ 0/१२/२ 0२२	६९०८ दि .२५/११/२०२२	0५/१२/२0२३	९,७१,९४५ /–

बाली सही करणाऱ्याने जप्तीची नोटीस ऋणको यांना दिली असून पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे . ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला यापमाण नोटीस देण्यात येत आहे व धारावी, चेंबूर आणि जिल्हा मुंबई परिसरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील कलम १०७ (११) (इ) (१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार खाली निर्दिष्ट केलेल्या दिनांकास सिम्बॉलीक तावा घेतला आहे .

	अ.	कर्जदाराचे नाव	जप्तीची नोटीस दिनांक	सिम्बॉलीक ताबा घेतल्याची
	क्र.			दिनांक
	8	श्री . ॲन्थोनी विजय नाडार	दि २२/०९/२०२३	दि .११/१०/२०२३
	?	श्रीम • मुत्तुमणी माडास्वामी नाडार	दि २२/०९/२०२३	दि .११/१०/२०२३
ĺ	3	श्री . एम सुमनकांत मनी	दि १५/०९/२०२३	दि .0७/१०/२०२३
	٧	श्री . आंनद रघुरामन नाडार	दि .0७/१२/२0२३	दि . २७/१२/२०२३
	ч	श्रीम . पुगलकणी सुरेश नाडार	दि .0७/१२/२०२३	दि .२७/१२/२०२३

विशेष करून ऋणकोला व धारावी, चेंवूर आणि जिल्हा मुंवई <mark>परिसरातील सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, खाली नमूद केलेल्या मालमत्तेसंबंध</mark> कोणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार केल्यास तो धनको धारावी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या संस्थेच्या वरील नमुद केलेल्या यांच्या लवादी कजबाकीच्या बोजाची रक्कम आणि त्यावरील व्याज व इतर कायदेशीर कारवाई खर्च याला अधिन राहावे लागेल

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन मिनी गर्जे नं गर नं / गरूल केल । ⊶

अ.	मालमत्ता धारकाचे	मालमत्तेचा पुणे पत्ता	सिटी सर्व्हे नं • गट नं • /	एकूण क्षेत्र	आकार	चतुः:सिमा
क्र •	नाव		मिळकत नं -	हे - आर -		
				चौ∙फुट	स्र.पै.	
۲.	श्री . ॲन्थोनी विजय नाडार खरेदी A Mary Josephine (फोटो पास नावे : एस . जे . नाडार)	शॉप/झोपडी क्र.MC/A-1, ४११ २/२, सवेनं -१८१ (PT),प्रभाकर कुठे नगर वसाहत, कुंभारवाडा रोड, धारावी, मुंबई -४०० ०१७.	शॉप /झोपडी क्र · MC /A-1, ४३१ फोटो पास क्र · ६५९०४	अंदाजे एरिया १५' X १०' = १५० चौ -फुट		पु. दरवाजा, कुंभारवाडा रोड, साई व्हिडीओ गेर प. पाठीमागील वाजू, गणपती मंदिर व गल्ली द. वालाजी स्टोर उ. अन्तर्ई लुंगी मार्ट
₹.	श्रीम • मुत्तुमणी माडास्वामी नाडार फोटो पास नावे : एम् मुत्तुमनी	रूम नं .६०९, समता चाळ, एम .पी .नगर, ढोरवाडा, धारावी, मुंबई -४०० ०१७ . लाईट वील प्रमाणे वी ६४, महाराणा प्रताप नगर, ढोरवाडा,	फोटो पास क्र.९५५७ GN/M/95./60 9/DWD अर्जाचा क्र.११६०६५६ रेशन कार्ड क. SA Nc.00६४७०३	अंदाजे एरिया ७' X १२' = ८४ चौ •फुट		y . रूमची पाठीमागील वाजू प . दरवाजा व गल्ली द . नवाव यांची रूम उ . रजा कम्युनिकेशन
m.	श्री • एम सुमनकांत मनी	रूम नं - ३४ / वी-१, चाळ नं -१०, कीकण नगर, एफ - सी - आय - आर - सी मार्ग, स्वामी विवेकानंट पदवी कॉलेज, चेंबुर, मुंबई-४०० ७७४	रूम नं .३४/वी-१, अदाणी लाईट वील नावे जी मणी पी .गणधील मिटर नं . ६८५१६९१ रेशन कार्ड क्र . SB No.o८७९७३६	अंदाजे एरिया १०' x ८' = ८० चौ ∙फुट		y दरवाजा व अञोक कांवळे यांची रूम y रूमची पाटीमागील वाजू द राजेश्री वर्मा यांची रूम उ जगदीज्ञ सरोज यांची रूम
٧.	श्री अांनद रघुरामन नाडार	भारतीय चाळ, महाराणा प्रतापनगर, ढोरवाडा,धारावी, मुंबई -४०० ०१७	फोटोपास क्र.१४५६३ रेशन कार्ड क्र. खाते क्र.३३३९७४	अंदाजे एरिया १ ० ' x ७' = ७ ० ची .फुट		पु चंद्रशेखर नाडार यांची रूम प मोकळे मैदान व रस्ता द दरवाजा व प्रविणकुमार यांची रूम उ रूमची पाठीमागील वाजू
ч.	श्रीम • पुगलकणी सुरेश नाडार	झो - क्र - वी १०६, भारतीय चाळ, महाराणा प्रताप नगर, धारावी, मुंबई ४०० ०१७ .	झो .क .वी १०६, १२ /१३, GN/M/95/ 701/DWD	अंदाजे एरिया ८' X १७' = १३६ ची •फुट		पु. – पाठीमागील वाजू व नाल प. – दरवाजा, एम .शेखर यांची रूम द. – शेख यांची रूम उ. – शेख व शिंद यांची रूम

दिनांक: 0८.0६.२0२४

कृपया लक्षात घ्या की सरफायसी कायद्याच्या कलम १३ (१३) अन्वये, कोणताही कर्जदार, प्रतिभूत धनकोच्या पूर्व लेखी संमतीशिवाय, सूचनेमध्ये संदर्भित एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

पूर्वीची एसबीएफसी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः यूनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संगम कॉम्पलेक्स, गाव चकाला, अंधेरी – कुला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९

मागणी सूचना

ज्याअर्थी येथे नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांनी **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**कडून आर्थिक मदत घेतली होती. आम्ही असे सांगतो की आर्थिक सहाय्याचा लाभ घेतल्यानंतरही, कर्जदार/तारणकर्तांनी देय तारखांनुसार व्याज आणि मुद्दल रकमेची परतफेड करण्यात विविध चुका केल्या आहेत. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) अंतर्गत प्राधिकृत अधिकाऱ्याच्या अनुषंगाने, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, येथे नमूद केलेल्या संबंधित तारखांना खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केले गेले आहे आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या सहवाचिता नियम १३(१२) सहवाचिता नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या संबंधित तारखांना मागणी सूचना जारी केल्या, खालील कर्जदारांना/तारणकर्तांना सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेवर पुढील व्याजासह परतफेड करण्याचे आवाहन करणे आणि आनुषंगिक खर्च, खर्च, शुल्क इ. सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यांवर जारी करण्यात आलेल्या सूचना न मिळाल्याने परत आल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांना याद्वारे जाहिर सूचनेद्वारे

कळविण्यात येत आहे.				
कर्जदार/ट्रस्टचे नावचे नाव व पत्ता	सूचना दिनांक व एनपीए	कर्ज आणि थकबाकी रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	
१. रेखा कृष्णा शेट्टी	सूचना दिनांकः	कर्ज खाते क्र.: ००५००००४३०३डीएच	फ्लॅट क्र.००२, तळमजला, बिल्टअप	
२. कृष्णा प्रकाश शेट्टी	२९ एप्रिल, २०२४	(पीआर००६७९०७७)	क्षेत्रफळ ३४.९४ चौ.मी., जमीन सर्व्हे क्र.	
दोघांचे र/ठि.: नाचकु सिंग चाळ,	एनपीए दिनांकः	कर्ज रक्कम ः रू.२८,३२,०३९/- (रुपये	८१, हिस्सा क्र.१,२,३ भाग, ५,६, रवी	
खोली क्र.३, पाईप लाईन, जवाहर	०१ एप्रिल, २०२४	अञ्चावीस लाख बत्तीस हजार एकोचाळीस फक्त)	चिंतन ७ ॲण्ड ८ को-ऑप.हौ.सो.लि.,	
नगर, खार पुर्व, दीप्ती मेडिकलजवळ,		थकबाकी रक्कमः रू.२६,०५,२३९/- (रूपये	गौरव संकल्प, फेझ-१, चिंतन ७, १०३,	
मुंबई-४०००५१, महाराष्ट्र.		सव्वीस लाख पाच हजार दोनशे एकोणचाळीस	ग्रीन कोर्ट क्लबजवळ, मिरा रोड पुर्व, ता.	
ट्रस्ट नावः एसबीएफसी एचएल		फक्त) दिनांक २० एप्रिल, २०२४ रोजी.	व जि. ठाणे-४०११०१ येथील मालमत्तेचे	
ट्रस्ट जून २०१९			सर्व भाग व खंड.	

उपरोक्त परिस्थितीत, वरील कर्जदारांना, सहकर्जदारांना, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत भविष्यातील व्याज आणि लागू शुल्कासह वर नमूद केल्याप्रमाणे थकबाकी भरण्याची सूचना देण्यात आली आहे, जे अयशस्वी झाले आहे. सरफायसी कायद्याच्या कलम १३(४) अन्वये कर्जदार आणि तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेविरुद्ध या सूचनेची ६० दिवसांची मुदत संपल्यानंतर आणि त्याखालील लागू नियमांनुसार

केलेली कोणतीही प्रतिभृत मालमत्ता विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा हस्तांतरित करू शकत नाही.

सही/- (प्राधिकृत अधिकारी) ठिकाण: मिरा रोड/ठाण